

दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक  
कल्याणकारी संघ यांच्या दूधाच्या व्यावसायिक  
अडचणीबाबत समिती गठित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

शासन निर्णय क्रमांक:- एमएलके- २०२०/प्र.क्र.०४ /पदुम-८

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२

दिनांक: ०४ फेब्रुवारी, २०२०

**वाचा:-** शासन समक्रमांकित पत्रान्वये निर्गमित केलेले दि.३०/१२/२०१९ रोजीचे इतिवृत्त.

**प्रस्तावना:-**

दूध उत्पादक व प्रक्रिया व्यवसायिक कल्याणकारी संघ यांच्या दूधाच्या व्यावसायिक अडचणीबाबत चर्चा करण्याच्या दृष्टीने संदर्भाधीन पत्रान्वये दि.१८/१२/२०१९ रोजी मा.मंत्री (पदुम) यांनी त्यांच्या नागपूर येथील विधानमंडळ कार्यालयात बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत राज्यातील दुग्ध उत्पादन वाढावे, शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त दर देता यावा, दूध उत्पादक व दुग्धव्यवसायातील खाजगी/सहकारी प्रकल्पांच्या हितसंबंधाचे जतन व्हावे यासाठी वेळोवेळी उद्भवणारी परिस्थिती शासनास अवगत करून त्यावर शासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने समन्वयाकरीता शासन, सहकार व खाजगी दूधव्यावसायिक यांची एकत्रित समिती गठित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सदर समिती गठन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय:-**

राज्यातील दुग्ध उत्पादन वाढावे, शेतकऱ्यांच्या दूधाला रास्त दर देता यावा, दुग्ध उत्पादक व दुग्धव्यवसायातील खाजगी/सहकारी प्रकल्पांच्या हितसंबंधाचे जतन व्हावे यासाठी वेळोवेळी उद्भवणारी परिस्थिती शासनास अवगत करून त्यावर शासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने समन्वयाकरीता शासन या निर्णयान्वये खालीलप्रमाणे समितीचे गठन करण्यास मान्यता देत आहे :-

- |  |               |
|--|---------------|
| १) आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास, महाराष्ट्र राज्य, मुंबई               | ----- अध्यक्ष |
| २) सहकारी दुग्धव्यवसाय संघ क्षेत्र क्षेत्रामधील अनुभवी पदाधिकारी :   |               |
| अ) चेअरमन, राजाराम बापू सह.दूध उत्पा.संघ मर्या., वाळवा               | ----- सदस्य   |
| ब) चेअरमन, संगमनेर ता.सह.दूध.उत्पा.संघ मर्या. संगमनेर                | ----- सदस्य   |
| क) कार्यकारी संचालक, कोल्हापूर जिल्हा मध्य.सह.संघ मर्या., कोल्हापूर. | ----- सदस्य   |
| ड) चेअरमन, औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघ, औरंगाबाद                  | ----- सदस्य   |
| इ) चेअरमन, नागपूर जिल्हा नूतन दूध उत्पादक सहकारी संघ, नागपूर.        | -----सदस्य    |

३) खाजगी दुग्धव्यवसाय क्षेत्रातील अनुभवी पदाधिकारी :

अ) संचालक, पराग मिल्क फुड लि., मंचर.	----	सदस्य
ब) संचालक, चितळे डेअरी, बिलवंडी, सांगली	----	सदस्य
क) संचालक, ऊर्जा मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट, पुणे.	----	सदस्य
ड) चेअरमन, इंदापूर डेअरी अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स, लि.इंदापूर	----	सदस्य
४) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, मुंबई.	----	सदस्य
५) सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई बांद्रा.	----	सदस्य
६) विभागीय व्यवस्थापक, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, मुंबई.	----	सदस्य
७) सदस्य, दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ.	----	सदस्य
८) सहकार विभागातील वरिष्ठ शासकीय पदाधिकारी	----	सदस्य
९) कार्यकारी संचालक, नॅशनल को-ऑप. डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया, आनंद गुजरात.	----	सदस्य

२. **समितीची कार्यकक्षा :-**

- १) समितीने वेळोवेळी राज्यातील दुग्धव्यवसायाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन शासनास सल्ला देणे अपेक्षित आहे.
- २) सदर समितीने २ महिन्यातून एकदा बैठक घ्यावी व बैठकीतील चर्चेच्या अनुषंगाने शासनास सूचित करावे.
- ३) समितीस वरील सदस्यांव्यतिरिक्त एखाद्या विशिष्ट प्रकरणी तज्ञांच्या अभिप्रायाची आवश्यकता असल्यास, समितीस सदर व्यक्तीस/अधिकार्यास निमंत्रित करण्याची मुभा राहिल.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२००२०४१११२१२३३०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( मा.आ.गुट्टे )

सह सचिव महाराष्ट्र शासन

प्रत:-

- १) मा.मुख्यमंत्री महोदय यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
- २) मा.मंत्री (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२

- ३) मा. राज्यमंत्री (पदुम) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
- ४) प्रधान सचिव (पदुम), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- ५) आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- ६) आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ७) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे
- ८) सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई बांद्रा.
- ९) विभागीय व्यवस्थापक, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, मुंबई.
- १०) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, मुंबई.
- ११) सह सचिव (दुग्ध) यांचे स्वीय सहायक, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- १२) कार्यकारी संचालक, नॅशनल को-ऑप. डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया, आनंद गुजरात.
- १३) चेअरमन, राजाराम बापू सह.दूध उत्पा.संघ मर्या., वाळवा
- १४) चेअरमन, संगमनेर ता.सह.दूध.उत्पा.संघ मर्या. संगमनेर
- १५) कार्यकारी संचालक, कोल्हापूर जिल्हा मध्य.सह.संघ मर्या., कोल्हापूर.
- १६) चेअरमन, औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघ, औरंगाबाद
- १७) संचालक, पराग मिल्क फुड लि., मंचर.
- १८) संचालक, चितळे डेअरी, बिलवंडी, सांगली
- १९) संचालक, ऊर्जा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट, पुणे.
- २०) सदस्य, दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ.
- २१) चेअरमन, नागपूर जिल्हा नूतन दूध उत्पादक सहकारी संघ, नागपूर.
- २२) चेअरमन, इंदापूर डेअरी अँड मिल्क प्रॉडक्ट्स, लि. इंदापूर जि.पुणे.
- २३) निवडनस्ती (कार्यासन -पदुम-८).